



**NUTAN MAHAVIDYALAYA, SAILU-431503
DIST. PARBHANI**

**Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded.
NAAC Re-accredited B+ Grade**

Dr. Uttam Rathod

Principal

Mobile No. 9421383319

Email - principalnutan@rediffmail.com

“One liner Geeta”

***Chapter 1 - Wrong thinking is the
only problem in life .***

(चुकीचा विचार ही जीवनातील एकमात्र
समस्या आहे)

***Chapter 2 - Right knowledge is
the ultimate solution to all our
problems .***

(सार्थ आणि पूर्ण ज्ञान हा सर्व समस्ये वरील
अंतिम उपाय आहे)

PRINCIPAL
Nutan Mahavidyalaya
Sailu, Dist. Parbhani



Chapter 3 - Selflessness is the only way to progress and prosperity .

(निस्वार्थ हा प्रगती आणि उन्नतीचा उत्तम मार्ग आहे)

Chapter 4 - Every act can be an act of prayer .

(प्रत्येक कर्म ही एक प्रार्थना समजून करा)

Chapter 5 - Renounce the ego of individuality and rejoice the bliss of infinity .

(आत्मगौरवामधील अहम् चा त्याग करून अनंतातील अमर्याद आनंदात सहभागी व्हा)

Chapter 6 - Connect to the higher consciousness daily.

(नेहमी उच्च चेतनेशी एकरूप रहा)

PRINCIPAL
Nutan Mahavidyalaya
Sailu, Dist. Parbhani




Chapter 7 - Live what you learn .
(जे शिकाल त्याचे तसंच आचरण करा)

***Chapter 8 - Never give up on
yourself .***
(स्वताः माघार घेउन हार मानू नका)

***Chapter 9 - Value your blessings
.***
(तुम्हाला लाभलेल्या आशिर्वादांची कदर
करा)

***Chapter 10 - See divinity all
around .***
(तुमच्या सभोवतालच्या देवत्वाची प्रचिती
घ्या)

***Chapter 11 - Have enough
surrender to see the truth as it
is.***


PRINCIPAL
Nutan Mahavidyalaya
Sailu, Dist. Parbhani



(सत्याच्या प्रचितीसाठी स्वताःला समर्पित
करा)

***Chapter 12 - Absorb your mind
in the higher.***

(उच्च विचारसरणीत अंतर्भूत रहा)

***Chapter 13 - Detach from Maya
and attach to divine .***

(मायावी जालापासून दूर रहा आणि
देवत्वाशी जवळीक साधा)

***Chapter 14 - Live a life- style that
matches your vision.***

(तुमच्या विचारांशी जुळेल अशीच
जीवनशैली आचरणात आणा)

***Chapter 15 - Give priority to
Divinity .***

(देवत्वाला अग्रक्रम द्या)


PRINCIPAL

Nutan Mahavidyalaya
Sailu, Dist. Parbhani



Chapter 16 - Being good is a reward in itself .

(सृजनशिलता हे एक वरदान आहे)

Chapter 17 - Choosing the right over the pleasant is a sign of power .

(आनंदाचा हक्क हे एकप्रकारे शक्तीचे दर्शक आहे)

Chapter 18 - Let go, let us move to union with God .

(इश्वराशी तद्रूप होण्यासाठी पुढाकार घ्या)

(*Introspect on each one of this principle*)

(वरील सर्व विचारांचा परिचय करून घ्या)

॥ ॐ तत्सत् ॥


PRINCIPAL

Nutan Mahavidyalaya
Saidu District Barabanki